

आदिम जमातीच्या कुटुंबांना सौर कंदिल
पुरवठा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्र.न्युबयो २०१२/प्र.क्र.११२/का.७
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
दिनांक : २५ सप्टेंबर, २०१२.

- वाचा :- १) आयुक्त, आदिवासी विकास यांचे पत्र क्र.नियो-२०११/प्र.क्र./का.५(१), दिनांक ५.११.२०११.
२) महाराष्ट्र ऊर्जा विकास आभिकरण (मेडा) यांचे दर करार क्र.RC-२०१२-१३/CR-९/Solar /३३४३, दिनांक: १७.०७.२०१२.
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.न्युबयो-२०००/प्र.क्र.१४४(अ)/का.५, दिनांक: ३१.०५.२००१

प्रस्तावना:- सदय:स्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गांव, वाड्यांमध्ये पारंपारिक पध्दतीने विदयुतीकरण झालेले आहे. तरी देखिल बहुतांशी टोल, वाडया, पाडे हे विदयुतीकरणापासून वंचित आहेत. तसेच ज्या वाडया वस्त्यांचे विदयुतीकरण झाले आहे तेथेही भारनियमनामुळे विदयुत पुरवठा होत नाही. त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील अनेक गावे, पाडे, वस्त्यांमधील आदिवासी कुटुंबांना रात्रीच्यावेळी अंधारात राहावे लागते. त्यामुळे आदिवासी कुटुंबातील विदयार्थ्यांना रात्री अभ्यास करण्यास अडचण निर्माण होते. तसेच कुटुंबांना रात्रीच्यावेळी सरपटणारे प्राणी व जंगली श्वापदे यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आदिवासी कुटुंबांस पर्यायी विदयुतव्यवस्था उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आयुक्त, आ.वि., नाशिक यांच्या वाचा मधील अ.क्र.१ च्या पत्रानुसार आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना सौर कंदिल पुरविणे ही योजना न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत राबविता येईल. न्युक्लिअस बजेट ही योजना वाचा मधील अ.क्र.३ येथील दिनांक ३१/५/२००१ च्या शासन निर्णयामधील मार्गदर्शक सूचनांनुसार राबविली जाते. सदरहू शासन निर्णयानुसार न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत प्रत्येक आदिवासी व्यक्तिस / कुटुंबास लाभार्थी आर्थिक मर्यादा रु.१५०००/- आहे. न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत रुपये ७.५० लाखापर्यंतच्या योजना मंजूरीचे अधिकार अपर आयुक्त, आदिवासी यांना व रुपये ३०.०० लाखापर्यंत योजना मंजूरीचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास यांना तर रुपये ३० लाखापेक्षा जास्त खर्चाच्या योजना मंजूरीचे अधिकार मा. प्रधान सचिव (आदिवासी विकास) यांना आहेत. दिनांक ३१/५/२००१ च्या शासन निर्णयानुसार सदरहू योजना मंजूरीचे व राबविण्याचे या विभागास पूर्ण अधिकार आहेत.

शासन निर्णय :- वर नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन राज्यातील आदिम क्षेत्रातील गावामधील आदिम जमातीच्या कुटुंबांना न्युक्लिअस बजेट अंतर्गत सन २०१२-१३ या चालू आर्थिक वर्षात प्रती कुटुंब एक याप्रमाणे ठाणे व अमरावती विभागात "त्रिमुर्ती सोलर स्टीम प्रा. लि.," पुणे या संस्थेमार्फत तर नाशिक व नागपूर विभागात "साळुंखे इंडस्ट्रिज", सातारा या संस्थेमार्फत सौर कंदिलचा पुरवठा करण्यासाठी शासन मान्यता देत आहे. तसेच याकरिता त्रिमुर्ती सोलर स्टीम प्रा. लि. या संस्थेसाठी रु.७,०८,००,०००/- (रुपये सात कोटी आठ लक्ष फक्त) व साळुंखे इंडस्ट्रिज या संस्थेसाठी रु.४,२६,००,०००/- (रुपये चार कोटी सहव्वीस लक्ष फक्त) अशी एकुण रु. ११,३४,००,०००/- (रुपये अकरा कोटी चौतीस लाख फक्त) इतकी तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अ.क्र.	संस्थेचे नांव	मॉडेल	प्रति नग दर (रु.)	कुटुंब संख्या	एकुण रक्कम (रु.)
१	त्रिमुर्ती सोलर स्टीम प्रा. लि.	मॉडेल IIB	२,६७५	२६,४५९	७०,८००,०००
२	साळुंखे इंडस्ट्रिज	मॉडेल IIB	२,६७५	१५,९३७	४२,६००,०००
		एकूण		४२,३९६	११,३४,००,०००


सदर खरेदी शासनाच्या प्रचलित नियमानुसार तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) च्या सन २०१२-१३ या वर्षासाठी दिनांक १७.७.२०१२ च्या दरकरारातील निश्चित केलेल्या दरानुसार आदिम जमातींना सौर कंदिलचा पुरवठा करण्यात यावा. याकरिता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच आदिम जमातींना दर्जेदार सौर कंदिलच्या पुरवठ्याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहिल.

सदर योजनेवर येणारा खर्च मागणी क्र. टी-५, २२२५ - अनुसूचित जमाती/अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण (०१) (३४) जनजाती उपयोजना क्षेत्राकरिता केंद्रवर्ती अर्थसंकल्प (२२२१७०४) ५०-इतर खर्च " या लेखाशिर्षाखाली सन २०१२-२०१३ या चालू आर्थिक वर्षात न्युक्लीअस बजेट योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून भागविण्यात यावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाची सहमती असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या क्र.न्युबयो-२०००/प्र.क्र.१४४(अ)/का.५, दिनांक ३१.०५.२००१ च्या शासन निर्णयात विहित केल्यानुसार योजनांना मान्यता देण्याच्या पध्दतीप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१२०९२५१५२५३७२१०० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सु. सु. धन्डे)

कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग.

प्रति,

मा.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.प्रधान सचिव (आ.वि.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई/नागपूर
जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/अमरावती/नाशिक व नागपूर
त्रिमुर्ती सोलर स्टीम प्रा. लि., ऑफीस न. ११, मेटचेंबर, लक्ष्मीमंगल कार्यालयासमोर,
मकुंदनगर, पुणे-४११०३७.
साळुंखे इंडस्ट्रीज, प्लॉट नं. बी-४२/३, जुने एम.आय.डी.सी., जवळ, सातारा-४१५००४.
सर्व सहसचिव/उपसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती, का.७, आदिवासी विकास विभाग